

दिवंगत श्री.सय्यद मुजप्फर कादरी, दुय्यम
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद
यांना संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर
करण्यापासून सूट देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन निर्णय क्रमांक : एमआयएस-०१२०/प्र.क्र.१५/राउशु-१,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

दिनांक : ५ ऑगस्ट, २०२१.

वाचा:-

- १) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सेप्रनि.१०९८/प्र.क्र.७/९८/१२,
दि.२५.०१.१९९९.
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.५/२००१/३९,
दि.२०.०७.२००२.
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सेप्रनि-२००२/प्र.क्र.१४/०२/१२,
दि.०२.०९.२००३.

प्रस्तावना :-

शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, दि.२५.०१.१९९९ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी / वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम, १९९९ अधिसूचित करण्यात आले आहेत. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि.०२.०९.२००३ नुसार, शासनसेवेत असलेल्या गट-अ, ब आणि क मधील वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या शासकीय सेवकास संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट मिळेल. श्री.सय्यद मुजप्फर कादरी, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद यांनी संगणक अर्हता परिक्षा (MS-CIT) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्याने सन २०११ पासून त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. श्री.कादरी यांचे दि.७.६.२०१८ रोजी निधन झाले असून, त्यावेळेस त्यांचे वय ४९ वर्षे इतके होते. श्री.कादरी यांचे वयाच्या ४९ वर्षांचे निधन झाल्याने, त्यांना संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट मिळालेली नाही. त्यामुळे, जुलै, २०११ मधील वेतनानुसार त्यांच्या पत्नीस कुटुंबनिवृत्तीवेतन मिळत आहे. श्री.कादरी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती कादरी यांनी त्यांच्या रोखलेल्या वेतनवाढी पुनःसुरु करण्याची विनंती केली आहे. याअनुषंगाने, श्री. कादरी, दुय्यम निरीक्षक, राउशु यांना महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणीबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम १९९९ मधील नियम ६ नुसार संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

श्री.कादरी यांना संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट मिळालेली नसल्याने, त्यांच्या दि.७.६.२०१८ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी झालेल्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती सय्यदा अस्मा नाहिद सय्यद मुजप्फर कादरी यांना २०१८ च्या वेतनाऐवजी जुलै, २०११ मधील वेतनानुसार

कुटुंब निवृत्ती वेतन मिळत असल्याची बाब विचारात घेता, महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणीबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम १९९९ मधील नियम ६ नुसार दिवंगत श्री.सय्यद मुजफ्फर कादरी, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद यांना दि.७.६.२०१८ रोजी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४५१/२०२०/कार्या.१२ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२१०८०५१७१४३५९८२९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संदिप ढाकणे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) प्रधान सचिव, राउशु यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
- २) महालेखापाल- महाराष्ट्र १/२, (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर,
- ३) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- ४) उप सचिव (कार्या.१२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ५) जिल्हा कोषागार अधिकारी, औरंगाबाद.
- ६) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद.
- ७) दिवंगत श्री.सय्यद मुजफ्फर कादरी, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद.
(आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांचेमार्फत)
- ८) निवडनस्ती-राउशु १.